



ORIENTAL RAIL INFRASTRUCTURE LIMITED

(Formerly known as Oriental Veneer Products Limited)

August 13, 2022

To,
BSE Limited,
1st Floor, New Trading Wing,
Rotunda Bldg, P.J. Towers,
Dalal Street, Fort, Mumbai- 400 001

Dear Sir/Madam,

Scrip Code No.: 531859

Sub: Submission of newspaper copies of publication of Extract of statement of Unaudited Consolidated Financial results for the quarter ended June 30, 2022.

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company has published Extract of statement of Unaudited Consolidated Financial results for the quarter ended June 30, 2022, which have been published in '**Business Standard**' (all India Edition) in English Language & in '**Navakal**' (Maharashtra Edition) in Marathi Language dated August 13, 2022.

Please find attached the copies of the aforesaid advertisement.

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,
For Oriental Rail Infrastructure Limited

Sonam Gupta
Company Secretary

Encl.: as above



CIN: L35100MH1991PLC060686

Registered Office: Survey No. 49, Village Aghai, Taluka Shahpur, Dist. Thane - 421 601, Maharashtra, India
Corporate Office: 16, Mascarenhas Road, Mazgaon, Mumbai - 400 010, Maharashtra, India

OLYMPIC CARDS LIMITED
 Registered Office: No. 195, N.S.C. Bose Road, Chennai - 600 001
 Tel: 044-42921000; Fax No: 044-25360300; Website: www.olympiccards.com; Email: office@olympiccards.com
 CIN No. L65993TN1992PLC022521; GST NO: 33AAC0395112ZH

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022
 (Rs. in Lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Financial Year Ended
		30.06.2022 (Unaudited)	30.06.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)
1.	Total Income from Operations (Net)	411.35	140.75	904.87
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(151.66)	(101.21)	(565.83)
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(151.66)	(101.21)	(565.83)
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(149.91)	(100.17)	(558.80)
5.	Equity Share Capital (Face Value of Equity Share Rs. 10/- per share)	1,630.87	1,630.87	1,630.87
6.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	(533.65)
7.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing operations) (Not Annualised)	(0.92)	(0.61)	(3.43)
	- Basic Rs.	(0.92)	(0.61)	(3.43)
	- Diluted Rs.	(0.92)	(0.61)	(3.43)

Note:
 1. The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30th June 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The above disclosure is made as per revised SEBI guidelines. The Full Format of the Quarterly ended Results are available on the websites of the Bombay Stock Exchange www.bseindia.com and Company's Website: www.olympiccards.com.
 2. The above results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their respective meeting held on the August 12, 2022. The Statutory Auditors have carried out a Limited Review of the Financial Results.

For and on behalf of Board of Directors of
OLYMPIC CARDS LIMITED
 Sd/-
N. MOHAMED FAIZAL - MANAGING DIRECTOR
 Place : Chennai
 Date : August 12, 2022

HEADQUARTERS
Employees' State Insurance Corporation
 (Ministry of Labour & Employment, Govt. of India)
 PANCHDEEP BHAWAN, C.I.G. MARG, NEW DELHI-110 002
 Website: www.esic.nic.in, www.esic.in

ESI Corporation invites applications from Actuarial professionals with outstanding track record to the following posts on Deputation (including Short Term Contract) basis:

S.No.	Name of the Post	Scale of Pay	No. of Posts
1	Actuary	Level 13 (₹ 1,23,100 - 2,15,900)	01
2	Assistant Actuary	Level 11 (₹ 67,700 - 2,08,700)	01

An advertisement giving full details in this regard has been published in the 23rd - 29th July, 2022 issue of the Employment News. Those who are interested may go through the issue for details or can log on to ESIC website www.esic.nic.in (Console Sl. No. 10761/2022) for details and downloading Bio-data/Curriculum Vitae proforma.

(S. Ravichandran)
Insurance Commissioner (P&A)
 Date: 13 / 08 / 2022

Morgan
 Advanced Materials

MORGANITE CRUCIBLE (INDIA) LIMITED
 CIN:L26920MH1986PLC038607.
 Registered Office: B-11, MIDC Industrial Area, Waluj, Aurangabad 431136.
 e-mail: rupesh.khokhe@morganplc.com website: www.morganmms.com

Statement of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2022
 (₹ in Lakhs)

Sr. No.	Particular	Quarter Ended			Year Ended
		30-06-2022 Unaudited	31-03-2022 Unaudited	30-06-2021 Unaudited	
1	Total Income from operation	4,141.93	5,195.73	3,483.14	18,131.58
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	589.92	1,423.03	611.12	5,138.00
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary item)	589.92	1,423.03	921.12	5,448.00
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	432.88	1,323.87	673.04	4,339.34
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	447.31	1,354.43	668.96	4,362.74
6	Equity Share Capital	280.00	280.00	280.00	280.00
7	Other Equity (Reserves excluding revaluation reserves)	-	-	-	11,975.47
8	Earnings Per Share (of ₹ 5/- each) (for continuing operations) Basic & Diluted	7.73	23.64	12.02	77.49

Note:
 1. The above results for the quarter and year ended 30 June 2022 have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on 12 August 2022. These financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 specified under section 133 of the Companies Act, 2013 and other accounting principles generally accepted in India and in compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("the Listing Regulations").
 2. The Statutory Auditors of the Company have conducted review of quarterly financial results of the Company for the quarter ended 30 June 2022.
 3. The Financial Results have been made available to the Stock Exchange where the Company's securities are listed and are posted on the Company's website (www.morganmms.com).

For MORGANITE CRUCIBLE (INDIA) LIMITED
 Sd/-
Aniruddha Karve
 (Director)
 Place: San Diego, California, USA
 Date: 12 August 2022
 DIN: 07180005

Bank of Baroda
 बैंक ऑफ बड़ोदा
 Bank of Baroda, Nijje Branch, Shop no. 1,2,3 Shakuntala Residency, Lodha Heaven, Nijje, Thane 421204
 E-Mail: nijje@bankofbaroda.co.in
 Web: www.bankofbaroda.in

POSSESSION NOTICE
 (For movable Property)

Whereas,
 The undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 29.04.2022 Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower **Mr. Manoj Bhomraj Vyas** to repay the amount mentioned in the notice being **Rs.3,99,000/- + Unapplied Int. (Rupees Three Lakhs Ninety Nine Thousand Only)** as on 29.04.2022 plus unapplied / unreserved interest, within 60 days from the date of receipt of the said notice.
 The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act read with Rule 9 of the said Rule on this **11th day of August of the year 2022**.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Borrower **Mr. Manoj Bhomraj Vyas** to repay the amount mentioned in the notice being **Rs.3,99,000/- + Unapplied Int. (Rupees Three Lakhs Ninety Nine Thousand Only)** as on 29.04.2022 and interest thereon.
 The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

Description of the movable Property:
 Equitable Mortgage of House/Flat Bearing Survey No. S No. 47, Hissa No. 6A Located At Flat No. B/203, 2nd Floor B-Wing, Bldg-shree Samarth Village, Sonarpada, Dombivali, Tal Kalyan, Dist. Thane, Maharashtra 421202

Sd/-
Authorized Officer
 (Bank of Baroda)
 Date: 11.08.2022
 Place: Thane

INDIAN TERRAIN FASHIONS LIMITED
 Regd. Office: No. 208, Velachery Tambaram Road, Narayanapuram, Pallikaranal, Chennai - 600 100.
 E-mail: response.itf@indianterrain.com; Website: www.indianterrain.com
 Tel: +91-44-4227 9100. CIN: L18101TN2009PLC073017

Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter ended 30th June 2022
 (Rs. In Crores)

Sl. No.	Particulars	Quarter Ended		
		30-Jun-22	30-Jun-21	31-Mar-22
1	Total income from operations	98.63	27.53	336.30
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2.85	(13.02)	(7.73)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2.85	(13.02)	(7.73)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2.36	(12.10)	(2.20)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2.51	(12.08)	(1.95)
6	Equity Share Capital (Face Value of Rs.2/- each)	8.86	8.22	8.22
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	185.73
8	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations)	-	-	-
	- Basic: (In Rs.)	0.53	(2.95)	(0.54)
	- Diluted: (In Rs.)	0.53	(2.95)	(0.54)

Note:
 1. The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (www.bseindia.com, www.nseindia.com & www.indianterrain.com)
 2. The above unaudited results for the quarter ended 30th June, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 12th August 2022. These results have been subjected to limited review by the statutory auditors of the Company.
 3. These unaudited financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down under Indian Accounting Standard (IndAS) - 34 "Interim Financial Reporting" as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder.
 4. The Company operates exclusively in the segment of apparel and accessories. Consequently there is no requirement of disclosure in the context of Indian Accounting Standards - 108 (IndAS 108) "Operating Segments". Segments".

For and on behalf of Board of Directors
 Indian Terrain Fashions Limited
 Sd/-
Charah Ram Narasimhan
 Managing Director & CEO
 DIN: 06497859

Date : 12th August 2022
 Place : Chennai

ORIENTAL RAIL INFRASTRUCTURE LIMITED
 (Formerly known as Oriental Veneer Products Limited)
 CIN: L35100MH1991PLC060686
 Regd. Office : Survey No. 49, Village Aghai, Taluka Shahpur, District : Thane-421 601, Maharashtra, India
 Tel No. : 022-61389400 Fax No. : 022-61389401 E-mail : compliance@orientalrail.co.in Website : www.orientalrail.com

Extract of Statement of Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2022
 (₹ in Lakhs) (Except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter ended			
		30-06-2022	31-03-2022	30-06-2021	31-03-2022
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Revenue from Operations	4,017.93	5,053.29	2,716.90	17,259.90
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	521.05	686.71	206.14	2,079.66
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	521.05	686.71	206.14	2,079.66
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	372.40	432.46	175.33	1,558.81
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)]	372.40	432.46	175.33	1,558.81
6	Paid-up Equity share capital	539.03	539.03	539.03	539.03
7	Other equity	-	-	-	9,890.35
8	Earnings Per Share (Face Value ₹ 1/- each)				
	Basic:	0.69	0.80	0.33	2.89
	Diluted:	0.69	0.80	0.33	2.89

Note:
 1. The above financial results have been reviewed by the Audit Committee & approved by the Board of Directors in its meeting held on **August 12, 2022**. The Statutory Auditors have carried out a Limited Review of the above financial results.
 2. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2022 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and the website of the Company www.orientalrail.com
 3. The Company mainly operates in one segment namely "Indian Railway Products" and hence segment details are not required to be published.
 4. Previous period / year figures have been recast / re-grouped to conform to the current period's / year's presentation

For and on behalf of Board of Director of **Oriental Rail Infrastructure Limited**
 Sd/-
Karim N. Mithiborwala
 Managing Director
 Place : Mumbai
 Date : August 12, 2022
 Rameshwar Media

SMIFS CAPITAL MARKETS LIMITED
 Regd. Office : 'Vaibhav' 4F, 4, Lee Road, Kolkata - 700 020
 CIN NO: L74300WB1983PLC036342
 Tel No. 033-2290-7400/ 7401/7402/0544 Fax No. 033-2287-4042, 2240-6884
 E-mail: smifcap@gmail.com, cs.smifs@gmail.com Website: www.smifscap.com

NOTICE

1. The 39th Annual General Meeting (AGM) of the members of SMIFS CAPITAL MARKETS Limited (the "Company") will be held on Saturday, September 17, 2022 at 11.00 a.m. through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC). In compliance with General Circular numbers 02/2022, 02/2021, 20/2020, 14/2020, 17/2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as 'Circulars'), Companies are allowed to hold AGMs through VC/OAVM, without the physical presence of members at a common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC/OAVM to transact the business as set forth in the Notice of the AGM dated May 11, 2022.

2. In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report 2021-2022 have been sent to all the members whose Email Ids are registered with the Company/ Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at www.smifscap.com and on the website of Central Depository Services (India) Limited ('CDSL') at www.cdslindia.com. The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on 11th August, 2022.

3. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date (September 10, 2022), may cast their votes electronically on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of CDSL ('remote e-voting').

Members are hereby informed that:

- The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM;
- The remote e-voting shall commence on September 13, 2022 (10 a.m.);
- The remote e-voting shall end on September 16, 2022 (5 p.m.);
- The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be September 10, 2022;
- Remote e-voting module will be disabled after 5 p.m on September 16, 2022;
- Any person, who acquires shares of the Company and become member post-dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date i.e. - September 10, 2022, may obtain the login ID and password by sending a request at mdpldc@yahoo.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then the existing User ID and Password can be used for casting their vote;
- Members may note that: a) The remote e-voting module shall be disabled by CDSL beyond 5.00 p.m. on September 16, 2022 once the votes on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) The facility for voting will also be made available during the AGM and those members present in the AGM through VC/OAVM facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting at the AGM; c) The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and d) Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM.
- The manner of voting remotely for members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The details will also be made available on the website of the Company. Members are requested to visit www.smifscap.com to obtain such details.
- Members who have not registered their email addresses are requested to register their email addresses with respective depository participant(s) and members holding shares in physical mode are requested to update their email addresses with Company's Registrar and Share Transfer Agent, Maheshwari Datamatics Private Limited, 23, R.N. Mukherjee Road, 5th floor, Kolkata- 700001, Telephone: 033-22482248, Fax: 033-22484787, mdpldc@yahoo.com to receive copies of the Annual Report 2021-2022 along with the Notice of the 39th AGM, instructions for remote e-voting and instructions for participation in the AGM through VC.
- In case of any grievances regarding e-voting, the members may write to Mr. Arghya Majumder, Assistant Manager, CDSL, Unit No. A1 (I) & A1 (II), Block, 1st Floor, 22, Camac Street, Kolkata - 700016 or at e-mail id.arghya@cdslindia.com or contact at Ph: 919830082291. The queries can be also sent to helpdesk.evoting@cdslindia.com.

By Order of the Board of Directors
 For SMIFS Capital Markets Limited
 Sd/-
 (Ayanti Sen)
 Place : Kolkata
 Date : 12th August , 2022
 Company Secretary cum Compliance Officer

GANGES SECURITIES LIMITED
 Registered Office : P.O. Hargaon, District Sitapur, Uttar Pradesh - 261 121
 Phone (05862) 256220, Fax (05862) 256225, CIN : L74120UP2015PLC069869
 Web-site : www.birla-sugar.com, E-mail : gangessecurities@birlasugar.org

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2022
 (₹ in lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended 30.06.2022 (Unaudited)	Year ended 31.03.2022 (Audited)	Quarter ended 30.06.2021 (Unaudited)	Quarter ended 30.06.2022 (Unaudited)	Year ended 31.03.2022 (Audited)	Quarter ended 30.06.2021 (Unaudited)
1	Total Income from operations	69.60	790.77	68.23	807.82	3,427.75	501.19
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	31.90	731.31	44.42	169.55	908.03	110.38
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	31.90	731.31	44.42	169.55	908.03	110.38
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	30.83	690.38	44.42	140.33	799.49	100.22
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(8,700.10)	28,494.74	12,893.54	(8,587.32)	28,594.58	12,953.60
6	Equity Share Capital	1,000.37	1,000.37	1,000.37	1,000.37	1,000.37	1,000.37
7	Other Equity	-	59,562.93	-	-	61,372.22	-
8	Earning per share (of ₹10/- each) (in ₹ : Basic & Diluted)	0.31 *	6.90	0.44 *	1.40 *	7.99	1.00 *

* Not annualised.

Note:
 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on our website (www.birla-sugar.com).

For and on behalf of Board of Directors
GANGES SECURITIES LIMITED
 Sd/-
Urvi Mittal
 Managing Director
 Place : Kolkata
 Date : 12th August, 2022
 DIN: 02780842

HAZOR MULTI PROJECTS LIMITED
 Hmpl
 Regd(O) : 601-A, Ranji House Premises CSL, 30, Jambulwadi, J.S.S. Road, Mumbai - 400002. Tel No. 022-2200525
 Email: info@hazormultiproject.com, hmpl.india@gmail.com, Website: www.hazormultiproject.com

Extract of Unaudited Financial Result for the Quarter ended 30th June, 2022
 Amount in Lakh Except EPS

Sr. No.	Particulars	QUARTER ENDED		YEAR ENDED	
		30/06/2022 (Unaudited)	31/03/2022 (Audited)	30/06/2021 (Unaudited)	31/03/2022 (Audited)
1	Total Income from Operations *	20275.776	8935.347	1093.355	11254.345
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	773.657	304.218	(40.264)	348.930
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	773.657	304.218	(40.264)	348.930
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	577.962	214.787	(40.264)	248.246
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)]	557.139	214.787	(40.264)	248.246
6	Equity Share Capital	1015.000	1015.000	1015.000	1015.000
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited/Unaudited Balance Sheet of the previous year **	-	-	-	1465.959
8	Earnings Per Share (Face value of Rs. 4/- each) & (Face Value of Rs. 10/- each w.e.f 05th Jan, 2021) (for continuing and discontinued operations)				
	1. Basic	5.694	2.116	(0.397)	2.446
	2. Diluted	5.694	2.116	(0.397)	2.446

* Income from operations doesn't include other income.
 ** In case of any grievances regarding e-voting, the members may write to Mr. Arghya Majumder, Assistant Manager, CDSL, Unit No. A1 (I) & A1 (II), Block, 1st Floor, 22, Camac Street, Kolkata - 700016 or at e-mail id.arghya@cdslindia.com or contact at Ph: 919830082291. The queries can be also sent to helpdesk.evoting@cdslindia.com.

By Order of the Board of Directors
 For HAZOR Multi Projects Limited
 Sd/-
Pawankumar Nathmal Mallawat
 Executive Director
 Place : Mumbai
 Date : 12.08.2022
 DIN: 01538111

GP WIND (JANGI) PRIVATE LIMITED
 [Regulation 52(8) read with Regulation 52(4) of the SEBI (LODR) Regulations, 2015]
 Statement of Unaudited Financial Results for the Half Year ended June 30, 2022
 Regd Office:- S2, Lakshmi Nilayam, H.No.326, Begumpeta, 6-3-1186/A/8, Hyderabad-500016, Telangana.
 CIN: U40300TG2010PTC070416

Sl No	Particulars	(Rs. In Lakhs)	(Rs. In Lakhs)	(Rs. In Lakhs)
		Quarter ended 30-06-2022 (Unaudited)	Half Year ended 30-06-2022 (Unaudited)	Previous Year ended 31-12-2021 (Audited)
01.	Total Income from Operations	2,654	4,014	7,117
02.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1499	1688	253
03.	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1499	1688	253

